

मनोगत

'पवित्र बायबल' हे भाषांतर प्रामुख्याने सामान्य माणसे नवसाक्षर लोक तसेच शाळकरीमुळे यांच्यासाठी करण्यात आलेले आहे. म्हणून मोठमोठी वाक्ये किंवा कठीण शब्दांचा वापर टाळलेला आहे यासाठी की अगदी नव्यानेच वाचू लागलेल्या वाचकांसही ते स्पष्ट समजू शकेल.

प्रस्तुत भाषांतराच्या मार्गदर्शनासाठी "चांगले भाषांतर म्हणजे विचारांची योग्य देवाण घेवाण" या विचार तत्वाचा चांगला उपयोग झालेला आहे. वास्तविक शब्दकोषातील मिळत्या जुळत्या शब्दांचा वापर केला म्हणजे प्रामाणिक भाषांतर होते असे नाही. मूळ संदेश भाषांतरित करतांना केवल समानार्थी शब्दांचा वापर न करता, संदेशाच्या मूळ आशयाशी सुसंगतपणा ठेवणारी तसेच वाचकांच्या अभिरूचीस आकृष्ट करून घेणारी आणि हजारो वर्षांपूर्वी होत असे तसाच परिणाम आजही साध्य करणाऱ्या शैलीचा वापर असणारी ही प्रक्रिया आहे.

त्यामुळे "प्रभावी सादरीकरण ही या भागाच्या भाषांतरकर्त्यांच्या दृष्टिने अस्तंत महत्वाची होती. मात्र सुसंवादाच्या ह्या अपेक्षेमुळे अचूकतेचे महत्व मात्र कमी मानलेले नाही. 'अचूकता' याचा अभिग्रेत अर्थ असा आहे की संदेशातील मूळ कल्पनांचे प्रामाणिक सादरीकरण होय अचूकता म्हणजे नुसते भाषाशास्त्राच्या विशिष्ट स्वरूपाशी त्याचा तंतोतंत मेळ बसविणे असा त्याचा अर्थ समजण्यात आलेला नाही.

पवित्र शास्त्राचे लेखक विशेषत: ज्यांनी नव्या कराराचे हे लिखाण केले त्यांच्या भाषेच्या शैलीवरून असे दिसते की, विचारांची योग्य देवाण घेवाण व्हावी यावर त्यांचा भर होता. त्यामुळे त्यांच्याच उदाहरणास अनुसरून या भाषांतराची वाटचाल करावी असे प्रस्तुत भाषांतराच्या भाषांतरकर्त्यांस वाट होते. त्यामुळे त्यांच्यासमेरे असलेल्या विशिष्ट वाचकांना पवित्र शास्त्रातील आशयाचा अर्थ सहज समजेल अशा सोऱ्या (मराठी) भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजण्यास अडचण निर्माण करील अशी भाषा कटाक्षाने टाळून, पवित्र शास्त्रातील सत्ये सहजपणे आकलन होण्यास मदत होईल अशा सुलभ शैलीचा वापर करून, पवित्र शास्त्रातील सत्यांचे भंडार खोलण्याची जणू गुरुकिल्लीच वाचकांच्या हाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदरच्या भाषांतरात अनेक खास रूपचिन्हांचा वापर केलेला आहे. त्यामुळे भाषांतर समजण्यास अधिक मदत होईल. कठीण किंवा मोथम अर्थाच्या शब्दांनंतर लगेचेच () त्रोटक स्पष्टीकरण किंवा समानार्थी शब्द दिलेले आहेत. ज्या शब्दांचा किंवा माकृप्रचारांचा विस्तृत खुलासा करणे आवश्यक आहे तेथे (*) तारांकित खूप असून (पृष्ठाच्या खालच्या बाजूस) तळ्टीपेत त्याचे स्पष्टीकरणे दिलेली आहेत. पवित्र शास्त्रातील अवतरणांचे संदर्भ किंवा बदलणारे वाचनपाठ, हे सुध्दा तळ्टीपेत दिलेले आहेत.

प्रस्तावना

‘बायबल’ हा शब्द ग्रीक भाषेतून घेतला असून त्याचा अर्थ ‘पुस्तके’ असा आहे. वास्तविक ‘बायबल’ या ग्रंथात दोन पुस्तकसंग्रह असून; पहिल्या पुस्तकसंग्रहास ‘जुना करार’ व दुसऱ्या पुस्तकसंग्रहास ‘नवा करार’ असे संबोधले जाते. भाषांतरीत शब्द ‘ऐस्टामेंट’ हा करार किंवा समझौता अशा अर्थाने वापरला जातो. देवाने मोशेच्या काळात आपल्या इम्राएल (यहूदी) लोकांना आशीर्वादित करण्याविषयीचे वचन दिले होते. त्या घटनेशी ‘करार’ या शब्दाचा संबंध आहे. ‘जुन्या करार’ तील पुस्तकसंग्रहाचे लिखाण प्रापुण्याने मोशेच्या काळात देवाने यहूदी (इम्राएल) लोकांशी जो करार केला होता त्याच्याशी संबंधित आहे. तसेच ‘नवा करार’ या पुस्तकसंग्रहातील लिखाण हे, देवाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांशी केलेल्या कराराशी संबंधित आहे.

‘जुन्या करार’ मधील लिखाणमध्ये, देवाने यहूदी लोकांसाठी केलेली महत्कृत्ये वर्णिली असून संपूर्ण जगाचे अभिष्ट करण्याकरिता असलेली देवाची योजना याच लोकांच्या द्वारे प्रकट करणे याविषयीचा तपशील दिलेला आहे. आणि ह्या सर्व लिखाणाचा रोख वरील योजनेच्या परिपूर्तीकरिता देवाकडून येणारा जगाचा तारणारा येशू ख्रिस्त (मर्शीन) याजकडेचे आहे. म्हणजे नव्या करारातील लिखाण हे जुन्या करारातील गोष्टीच्या उत्तराधी आहे असे विसून येईल, नव्या करारात येशू ख्रिस्ताचे येणे व त्याचा मानवजातीसाठी असलेला परस्पर संबंध यांचे तपशीलवार वर्णन करण्यात आलेले आहे. म्हणजे ‘नवा करार’ सपष्टपणे समजण्याकरिता ‘जुना करार’ महत्वाचा आहे. कारण त्यामध्ये पवित्र योजनेची पार्श्वभूमि विशद केलेली आहे. म्हणजे ‘जुन्या करारा’त सुरु झालेली तारणाची कथा ‘नवा करार’ पूर्ण करतो म्हणून तोही तितकाच अत्याकृत आहे.

जुना करार:

जुना करार हा एकोणचाळीस पुस्तकांचा संग्रह असून तो वेगवेगळ्या लेखकांनी लिहिला आहे. प्राचीन इम्राएलची भाषा इत्री (हिंदू) असल्यामुळे साहजिकच ही पुस्तके इत्री (हीत्रू) भाषेत लिहिलेली होती. तथापि त्यातील कांही भाग आरामी (अरमेईक) भाषेत लिहिलेला आढळतो कारण आरामी (अरमेईक) ही तक्कालीन बाबेल साम्राज्याची अधिकृत राजभाषा होती. जुन्या करारातील लिखाण हे सुमारे 3500 वर्षांपूर्वी लिहिले गेले असून त्यातील पहिल्या व शेवटच्या पुस्तकातील लिखाणामध्ये सुमारे एक हजार वर्षांहून अधिक अंतर होते. जुन्या करारातील पुस्तक संग्रहामध्ये प्रापुण्याने नियमशास्त्र, इतिहास, गद्य, गीते, काव्ये तसेच अनेक सुजांची बोधपर शिकवण, यांचा अंतर्भर्ता केलेला आहे.

जुन्या करारातील लिखाणाचे प्रापुण्याने तीन प्रकारात वर्गीकरण करतात. (अ) नियमशास्त्र (ब) भविष्यतवादी (क) पवित्र लेख. ‘नियमशास्त्र’ या लेख प्रकारात पाच पुस्तके अंतर्भूत असून त्यांना “मोशेची पाच पुस्तके” असे संबोधले जाते. उत्पत्ति हे त्यातील पहिले पुस्तक असून आपण शिकलो तेसा पृथ्वीच्या निर्मितीचा वृत्तात यात निवेदन केलेला आहे. तसेच आद्या पुरुष व स्त्री आणि त्यांचे देवाविरुद्ध घडलेले पहिले पातक, महापूर व त्यातून देवाने वाचविलेले कुटुंब, देवाने विशेष हेतुने निवडलेले इम्राएल लोक आणि इम्राएल राष्ट्राची सुरक्षात अशा अनेकविध बाबींचे सविस्तर कथन त्यात केलेले आढळते.

अब्राहामाची गोष्ट

‘विश्वासणाऱ्यांचा पिता’ म्हणून ओळखला जाणारा अब्राहाम नामक मनुष्य होता. देवाने त्याच्याशी एक करार केला होता. त्या करारानुसार अब्राहामाला एका महान राष्ट्राचा पिता बनविष्याचे वचन देवाने दिले होते. शिवाय तो व त्याचे

वंशज यांना कनान प्रांत वतनादाखल देण्याचा अंतर्भाव या वचनात होता. तो करार स्वीकारल्याची खुण म्हणून अब्राहामाने सुंता करून घेटली आणि तेळ्हांपासून 'सुंता' ही खुण देव व त्याचे लोक यांच्यामधील कराराचा पुरावा समजली गेली. वचन दिल्याप्रमाणे सर्व घटना देव कशा घटवून आपील याची अब्राहामास मुळीच कल्पना नव्हती. तथापि अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला. आणि त्यामुळे देव अब्राहामावर संरुष्ट होता.

मेसोपोटेमिया येथील इत्यांमधील आपले घरदार सोडून देण्याचिष्यी देवाने अब्राहामास आज्ञा दिली, आणि कनान (तथा पालेस्ताईन) या वचनदत देशास देव त्याला घेऊन गेला. अब्राहामाला आपल्या उतारव्यात एक पुत्र झाला होता. त्याचे नाव इप्हाहाक असे होते. इसहाकला याकोब (तथा इमाएल) नावाचा एक पुत्र होता. याकोबाला (इमाएलास) बारा पुत्र व एक कन्या होती. हेच कुटुंब पुढे इमाएल राष्ट्र बनले. तरी ते आपल्या मूळ जमातकुळास विसरले नाहीत. ते आपाणास इमाएलाची "बारा कुळे" (किंवा इमाएल कुटुंब संघ) असेच अभिमानाने म्हणवून घेत. याकोबाचे बारा वंशज येणे प्रमाणे, रुजुवेन, शिमोन, लेवी, यहूदा, दान, नफताली, गाद, अशेर, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामिन, आणि यांचे तिघे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब (इमाएल) हे "बडील" किंवा मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात.

अब्राहाम दुसऱ्या अर्थाने सुद्धा "पिता" मानला होता. प्राचीन इमाएलात पुष्कळदा देव काही विशिष्ट व्यक्तीना आपला 'प्रवक्ता' म्हणून पाचारण करीत असे, यासाठी की, हे प्रवक्ते किंवा यानक लोकांकरिता देवाचे प्रतिनिधी व्हकित. या संदेश्यांमार्फत देव इमाएल लोकांकरिता अभिवचने, इशारे (ताकीद) नियम किंवा शिकवण देत असे. तसेच मागील अनुभवांवर आधारलेले व भावी घटनांवर आधारलेले धडेसुद्धा देव देत असे. अशा रीतीने पवित्र शास्त्रामध्ये 'इत्री' अब्राहाम याचा प्रथम संदेश म्हणून उल्लेख आढळतो.

इमाएलाची गुलामगिरीतून सुटका

याकोबाचे कुटुंब आपल्या परिवारात त्याच्या सतर वंशजांना सामावून घेरल इतके मोठे झाले. पुढे याकोबाच्या पुत्रांपैकी एकजण (योसेफ) हा इजिसमध्ये एक उच्च अधिकारी बनला होता. दिवस कठिण असल्यामुळे याकोब व त्यांचे कुटुंब इजिसप्ला गेले. कारण तेथे अन्नाचा भरपूर साठा असून तेथे जीवन सुखकर होते. इत्री लोकांच्या ह्या कुटाची वाढ एका लहान राष्ट्रा एवढी झाली. त्यामुळे इजिसचा राजा फारो याने त्यांना द्वेषाने गुलाम बनविले. परंतु अखेर चारशे वर्षांनंतर देवाने मोरोच्या द्वारे इमाएल लोकांची गुलामगिरीतून सुटका केली व त्यांस कनान देशात परत नेले. 'निर्म' ह्या पुस्तकामध्ये हा सर्व तपशील वर्णन केला आहे. मात्र इमाएलाच्या ह्या मुक्ततेची जबर किंमत पडली. आणि ती किंमत इजिसमधील लोकांना चुकवावी लागली. फारो आणि इजिस येथील प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र मारला गेला आणि त्यानंतरच फारो इमाएल लोकांची सुटका करण्यास मान्य झाला होता. इजिसच्या ज्येष्ठ पुत्राची हत्या व त्याच्या मोबदल्यात झालेली इमाएलाची सुटका ह्या घटनेचे इमाएल लोक आपल्या उपासनेत व अर्पणांच्या वेळी ठेवीत असतात.

इमाएल लोक आपल्या 'सुटके'च्या प्रवासास उत्सुक होते. इजिसमधून एकदाची सुटका झाली म्हणून इमाएल लोकांनी ह्या आनंदास साजेशी वर्ते परिधान केली होती, कुटुंबामागे एकेक कोकरा मारून तो भाजला आणि त्या कोकच्याचे रक्त, देवाकडून मिळलेली खास खूण म्हणून दाराच्या कपाळवृद्धीवर लावले. त्यांनी घाईघाईर्ने बिन खमिराची भाकरी भाजली आणि आपले भोजन उरकले. त्या राती परमेश्वराचा देवदूत तेथून गेला. ज्या दार बाह्यांवर कोकच्याच्या रक्ताची खूण नव्हती त्या घरातील ज्येष्ठ पुत्र मृत्यु पावला. इमाएल लोक मुक्त झाले आणि आता इजिस सोडून निघाले तोच फारोने आपले मन बदलले. इमाएलास पुन्हा पकडून आणावे व गुलाम बनवावे याकरिता त्याने आपले सैन्य पाठविले; पण देवाने आपल्या लोकांना वाचवले. देवाने तांबडा समुद्र दुभागला आणि आपले लोक 'इमाएल' यांना त्यातून सुखरुपणे पलीकडे पार नेते. पण पाठलाग करण्याच्या इजिसच्या सैन्याचा नाश केला. तदनंतर अरबस्तानात सीनाय वाळवंटातील डोंगरावर देवाने इमाएल लोकांवरोबर एक विशेष करार केला.

मोशेचे नियमशास्त्र

देवाकडून इमाएल लोकांची झालेली सुटका व सीनाय येथे त्यांच्यावरोबर देवाने केलेला करार, ह्यामुळे हे राष्ट्र इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे करण्यात आले. ह्या 'करारा' मध्ये इमाएलांसाठी अभिवचने व नियम समाविष्ट होते. ह्या कराराचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे इमाएल लोकांसाठी दोन दगडी पाट्यांवर देवाने लिहिलेल्या "दहा आज्ञा" होय.

ह्या 'आज्ञा' मध्ये देवाच्या अपेक्षेप्रमाणे इग्नाएल लोकांनी आपले जीवन जगावे यासाठी आवश्यक असणाऱ्या मूळभूत नीतिमूळांचा समावेश आहे. त्यांची देवाच्या संबंधात, कुटुंबाच्या संबंधात व समाजाच्या संबंधात असणारी त्यांची कर्तव्ये याचेही मार्गदर्शन त्यात आढळते.

सीनाय पर्वतावर देण्यात आलेल्या "दहा आज्ञा" आणि इतर नियम व शिकवणी "मोशेचे नियमशास्त्र" किंवा केवळ "नियमशास्त्र" म्हणून ओळखले जाते. पुष्कळदा हे दोन्हीही शब्दप्रयोग पवित्र शास्त्राच्या पहिल्या पाच पुस्तकांच्या संदर्भात किंवा संपूर्ण जुन्या कराराच्या संदर्भात वापरले जातात.

दहा आज्ञा आणि इतर वागणूकविषयक नियमांव्यतिरिक्त मोशेच्या नियमशास्त्रात याजक, अर्पणे, उपासना आणि पवित्र दिवस यांच्यासंबंधीचे नियम आढळतात ह्या सर्व नियमांचा तपशील लेवीच्या पुस्तकात वर्णिलेला आढळतो. मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्व याजक व त्यांचे मदतनीस हे लेवीच्या कुलतील असत. ह्या मदतनीसांस 'लेवी' म्हणत तर अति महत्वाच्या याजकास 'प्रमुख याजक' या नावाने ओळखत असत.

याशिवाय दर्शनमंडप सभास्थान मिंवा उपासना मंदिरांच्या बांधकामा विषयीच्या सविस्तर सूचनाही नियमशास्त्रात समाविष्ट आहेत. तसेच त्यांच्या 'उपासनेमध्ये' लागण्याचा सर्व वस्तूची यादी व त्या बनविण्यासंबंधीचे मार्गदर्शन नियमशास्त्रात नमूद केलेले आहे. ह्यामुळेच येस्तुलेमेमधील सीधेन पर्वतावर उपासनेकरिता मंदिर बांधण्यास इग्नाएल लोक प्रवृत्त झाले. अर्पणे व उपासना यांच्या संबंधातील नियमांमुळे, इग्नाएल लोक, आपली एकमेकांविरुद्ध किंवा देवाविरुद्ध कांही पापे होतात का हे पाहाण्या विषयी दक्ष राही लगाले. एवढेच नव्हे तर त्यांनी एकमेकांना क्षमा करण्यास एकमेकांशी व देवाशी समेट करून आपले परस्पर सर्वध पूर्ववत सुधारण्यास त्या नियमांद्वारे त्यांनी मार्गदर्शन प्राप्त केले. सर्व मानवजातीला देण्यासाठी देव जे अर्पण तयार करीत होता ते स्पष्टपणे समजण्यासाठी ह्या नियमशास्त्रातील अर्पणांनी चांगलीच पार्श्वभूमि तयार केली होती.

किंव्येक पवित्र दिवस व उत्सव साजरे करण्यासंबंधीचे नियम व मार्गदर्शनही नियमशास्त्रात अंतर्भूत केलेले आहेत. प्रत्येक सणाला (उत्सवाला) त्यांच्या परीने विशेष अर्थ होता. कांही उत्सव वर्षातील आनंदाचे प्रसग साजरे करणारे होते. (उदा. प्रथम फलाचा हंगामाचा सण, पैटेकस्ट-किंवा आठवड्यांचा सण, मंडपाचा सण)

देवाने आपल्या लोकांकरिता, अद्भुत गोष्टीच्या स्मरणार्थ काही सण असत. बलहांडणाचा सण हा अशांपैकीच एक होय. इजिसमधून ज्या दिवशी सुटका झाली त्या दिवसाचे प्रत्येक कुटुंब सुटकेच्या आंनदाप्रीत्यर्थ विशेष स्मरण करीत असे. लोक याची देवाला स्तुतिगीती गात असत. त्याप्रसंगी कोकरा मारून भोजन केले जाई. त्यांना दुःखी व यातनामय जीवनातून सोडवयासाठी देवाने जे जे केले त्या सर्व गोष्टींचे स्मरण, या भोजनातील प्रत्येक द्राक्षारसाचा पेला व अज्ञाना प्रत्येक घास त्यांना देत असे.

इतर सण कांहीसे गंधीर स्वरूपाचे असत. दरवर्षी प्रायाश्चित्ताचा एक दिवस ते पाळीत असत. या दिवशी इग्नाएल लोकांना इतरांच्या संबंधात आणि देवाच्या संबंधात केलेल्या सर्व दुष्कृत्यांचे स्मरण करावे लागे. हा दुःखाचा दिवस असल्यामुळे लोक भोजन करीत नसत. कारण त्या दिवशी त्यांच्या पापांच्या प्रायाश्चित्ताकरिता प्रमुख याजक विशेष यज्ञ करीत असत.

जुन्या कराराच्या लेखकांच्या दृष्टीने, देव आणि इग्नाएल लोक यांच्यामधील 'करार' फार महत्वाचा होता. कारण जवळ जवळ सर्व संदेश्यांची पुस्तके आणि पवित्र शास्त्रालेख यांची पायाभूत धारणा आशी होती की, इग्नाएल राष्ट्राने आणि इग्नाएलाच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या देवाशी एक अगदी विशेष करार केलेला आहे. त्याला ते 'प्रभूचा करार' किंवा केवळ 'करार' असे म्हणत. त्यांची इतिहासाची पुस्तके वेगवेगळ्या घडामोर्डीचा (घटना) भावार्थ कराराला अनुलक्षूनव काढतात. जर एखादी व्यक्ति किंवा राष्ट्र कराराशी विश्वासू राहिले तर देव त्यांना पारितोषिक (आशीर्वाद) देत असे. उलट जे कराराशी बेझानी करीत त्याना देव शासन (शिक्षा) करीत असे. त्यामुळे देवाने केलेल्या कराराचे लोकांस स्मरण देण्याकरिता देव त्यांच्याकडे संदेशे पाठवीत असे. देवाने आपल्या आज्ञाधारक लोकांकरिता केलेल्या अद्भुत कृत्यांसंबंधीची गीते ते गात. मात्र आज्ञाभंजक लोकांवरील पैदेमुळे त्यांस विलापीते गावी लागत. ह्या लेखकांच्या बन्या वाइटाविषयीच्या कल्पना करारातील शिकवणकीवर आधारित असत. आणि निरपराध लोकांना त्रास सोसावा लागल्यास त्याच्या कारणांचा छडा लावण्यासाठी ते अतिशय कष्ट घेत असत.

इम्प्राइल चे राज्य

प्राचीन इम्प्राइल लोकांचा तपशीलवार इतिहास पाहिला तर असे दिसून येते की, हे लोक नेहमी त्यांच्या इच्छेप्रमाणे वागत. कधी देवाचा त्याग करीत तर संकट समयी पुढी त्याचा धावा करीत, संकटातून देवाने त्यांची सुटका केली की काही काळाने पुढी देवाचा त्याग करत. असे हे चक्र अखेड चाल. असे. सीनाय पवतावर इम्प्राइल लोकांनी देवाला अनुसरण्याचे मान्य केले पण लगेच त्यांनी देवाविरुद्ध बंड केले. त्यामुळे देवाने त्यांना चाळीस वर्ष अरण्यात भटकावयास लावले. अखेरीस मोशेचा मदतनीस यहोशावा हा इम्प्राइल लोकांना वचनदत्त देशात घेऊन गेला. त्या प्राथमिक विजयानंतर इम्प्राइल लोक ह्या प्रदेशात अंशतः स्थिरावले. असे स्थिरस्थावर झाल्यानंतर काही शतके त्यांचे अनुसासन स्थानिक पुढाच्यांकडूनच होत असे. त्यांना 'शास्ते' असे म्हणत.

पुढे कालांतराने मात्र लोकांना राजाची गरज वाढू लागली. त्याप्रमाणे शौल त्यांचा पहिला राजा बनला पण शौलाने देवाच्या आज्ञा पाळण्याचे सोडले म्हणून देवाने दावीद नावाच्या मेंडपाल मुलास राजा होण्याकरिता निवडिले. मग शमुवेल संदेश्याने दाविदाच्या डोकावार तेल ओतून त्याला इम्प्राइलाचा नवीन राजा म्हणून अभिषेक केला. इम्प्राइलचे राजे हे यहूदा कुलातील त्याचेच वंशज असतील असे देवाने दाविदास अभिवचन दिले होते. पुढे दाविदाने यसूशलेम जिंकले व तेथे आपली राजधानी बनविली. तसेच मंदिराकरिता जागा निश्चित केली आणि मंदिरातील उपासनेकरिता दाविदाने याजक, संदेशे, गीतकार, संपीटकार आणि गायक यांना संघटित केले. त्याने स्वतःही अनेक गीते (स्तोत्रे) रचिली. पण देवाने दाविदाला मंदिर बांधू दिले नाही. तो म्हातारा होऊन मरावयास टेकला असतांना दाविदाने आपला पुत्र शालमोन यास इम्प्राइलावर राजा केले, देवास अनुसरावे व कराराचे पालन करारे असे दाविदाने आपल्या पुत्रास बजावून ठेवले. शलमोनाने मंदिर बांधले व आपल्या राज्याच्या सीमा बांधविल्या. अशा रीतीने इम्प्राइल हे बलवान राष्ट्र बनून आपल्या गौरव शिखावार गेले. आणि त्यामुळे शलमोन सर्वदा प्रसिद्धी पावला.

यहूदा आणि इम्प्राइल- फूट पडलेले राज्य

शलमोनाच्या मृत्युनंतर त्याच्या राज्यात आपापसात तंदे सुरु झाले आणि परिणामी राज्य विभागले गेले, उत्तरेकडील दहा कुळे आपासास 'इम्प्राइल' म्हणु लागली तर दक्षिणेकडील कुळांनी स्वतःस 'यहूदा' हे नाव घेतले. यहूदा कराराशी व दाविदाच्या राजधारण्याशी निष्ठा ठेऊन राहिला. त्याची सत्ता यसूशलेमेमध्ये चालू असतांनाच बाबेलच्या राजाने त्याचेच व्यापार स्वारी करून त्यास जिंकले व त्याच्या लोकांना पाडाव करून नेऊन हद्दपार केले. अशा रीतीने कराराचे पालन न केल्यामुळे, उत्तरेत अनेक राजस्ता आल्या आणि गेल्या. त्यांनी वेळेवेळी आपली राजधानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली. त्यांच्या राजधानीचे अखेरचे शहर 'शोमरोन' हे होते. लोकांवरील आपली हुक्मत (पकड) मजबूत करण्याकरिता इम्प्राइलच्या राजांनी देवाच्या आराधनेची पृष्ठदत्त बदलून टाकली. त्यांनी नवीन याजक निवडले; व दोन नवी मंदिरे बांधली. एक दान येथे (इम्प्राइलच्या उत्तर सीमेवर) आणि दुसरे बेथेल येथे (यहूदाच्या सीमेलगत). आपसातील तट्यांच्या व कटकटींच्या दरम्यान देवाने यहूदा व इम्प्राइल याच्याकडे अनेक संदेशे पाठवले काही संदेशे याजक होते आणि काही शेतकरी होते. काहीजण राजाचे सल्लागार तर काही सामान्य माणसे होती. त्यापैकी काहींनी आपली शिकवण व संदेश लिहून ठेवले. मात्र इतरांनी तसा प्रयत्न केला नाही. पण निश्चितपणे सर्व संदेशे, न्याय, सालसपणा आणि देवावर अदल निष्ठा ठेवण्याची गरज याविषयी कलकलीचे उपदेश करीत असत.

पुष्कळ संदेश्यांनी लोकांना बजावून ठेवले की जर ते देवाकडे परत फिरले नाहीत तर त्यांचा नाश केला जाईल. कारण काही संदेश्यांना दृष्टींत होत आणि त्यात त्यांना भावी गौरव आणि भावी शासन पाहावयास मिळत असे. नवीन राजा राज्य करण्यास येणार आहे; याची कल्पना असल्यामुळे तो नेमका कोणत्या वेळेस येईल याकडे किंत्वेक संदेशे डोळे लावून होते. देवाच्या लाकरांना सुवर्णपुमात घेऊन जाणारा राजा दावीद वंशजापैकीच असेल असा काहीचा ठाम विश्वास होता. त्यामुळे ह्या राजाविषयी काही संदेश्यांची खात्री होती की, त्याचे राज्य सार्वकालिक असून त्याची सत्ता अखेड असेल, याच्या उलट हा राजा सेवक म्हणून येईल व आपल्या लोकांना पुढा देवाकडे वल्यविष्याकरिता त्याला अनेक कष्ट सोसावे लागतील असा काही संदेश्यांचा विश्वास होता. तथापि तो देवाने निवडलेला अभिषिक्त (तारणारा) मशीहा असून तो नवीन युग निर्माण करील यावर मात्र सर्व संदेश्यांचे एकमत होते.

यहूदा व इम्प्राइल यांचा सर्वनाश

लोकांनी देवाने दिलेले नियम मानले नाहीत त्यामुळे असे झाले की (ख्रि.पू.) सुमारे 722/721 साली असिरियन राजाने शोमरोन नगरावर हल्ला केला आणि शोमरोन त्यात पराभूत झाले. इम्प्राइलचे लोक बेघर होऊन संपूर्ण असिरियन

साम्राज्यात विखुरले गेले. त्यांची, आपले भाऊबंद यहूदा, यांच्यापासून कायमची तातातूळ झाली. पुढे असिरियन राजाने इग्नाएलच्या प्रदेशात पुन्हा वस्ती करण्यासाठी परदेशीय लोक आणले. ह्या लोकांना यहूदा व इग्नाएल यांच्या धर्माचे शिक्षण देण्यात आले. त्यानुसार कांही परदेशीय लोकांनी देवाशी झालेल्या करारचे पालन करण्याचा प्रयत्न केला. हेच लोक पुढे शोमरोनी महणून ओळखले जाऊ लागले. असिरियन लोकांनी यहूदावरही चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यात पुष्कळ शहरांचा पाडाव झाला. पण देवाने यरूशलेम शहराचा बचाव केला. मात्र असिरियन प्राभूत राजा आपल्या घराकडे परताच, त्याच्या दोन मुलांनी त्याचा बध केला. अशा रीतीने यहूदाचा बचाव झाला.

अल्प काळासाठी यहूदाच्या लोकांच्या वर्तनामध्ये बदल दिसला. अल्प काळ ते देवाच्या आज्ञा पाळू लागले. पण अखेरीस त्यांनाही पाडाव होऊन परागंदा व्हावे लागले. पुढे बाबेलचे राज्य आले आणि त्याने यहूदावर चाल केली, प्रारंभी त्यांनी कांही निवडक प्रमुख व्यक्ति बंदीवान बनवल्या पुढे कांही वर्षांनंतर ख्रि. पू. 587/586 मध्ये ते पुढा यरूशलेम व तेथील मंदिर यांचा नाश करण्या करिता चालून आले. या लढाईतून जीव वाचविण्यासाठी काही लोक इजिस येथे पळाले. पण इतर बहुतेकांना गुलाम बनवून बाबेल येथे नेण्यात आले. अशा परिस्थितीत देवाने पुढा आपले संदेशे लोकांकडे पाठविले त्यामुळे लोक (देवास अनुसूस लागले) देवाचे आज्ञा पालन करू लागले. यरूशलेमचा आणि तेथील मंदिराचा नाश आणि बाबेलमधील हृदपारी या धडापोडीमुळेच यामुळेच जणू लोकांच्या वर्तना मध्ये खरा बदल झाला होता. तशाच नवीन राजा व त्याचे राज्य याविषी संदेशे वरचेवर अधिकाअधिक बोलत राहिले. इतकेच नव्हे तर त्यापैकी यिर्मया नावाचा संदेश 'नवीन करारा' विषयीही बोलत असे. हा "नवा करार" दगडी पाटांवर नव्हे तर देवाच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये लिहिले असेल, असे तो बारंबार संगत असे.

पालेस्ताईन येथे यहूदांचे पुनरागमन

दरम्यान सायरस हा मंदीच्या पश्यांवर साम्राज्यामध्ये संतेवर आला. आणि त्याने बाबेलचा पाडाव केला. परिणामी असे घडले की, सायरसने हृदपारीतील लोकांना आपल्या घराकडे जाण्याची मुभा दिली. त्यामुळे तब्बल सत्तर वर्षांच्या हृदपारीनंतर बरेचसे यहूदी आपापल्या घरी शकेल. लोकांनी आपल्या राष्ट्राची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला तथापि यहूदा हे राष्ट्र किरकोळ आणि दुर्बलच राहिले. मात्र, शालमोनाने बांधलैल्या मंदिरासारखे सुंदर जरी नसले, तरी लोकांनी मंदिर पुढा वांधून काढले. याचा परिणाम असा झाला की काही लोक खोरेखर देवाकडे वेळ्ले व देवाच्या भजनी लागले. त्यांनी मोर्शेचे नियमशास्त्र, संदेशांची पुस्तके व पवित्र शास्त्र लेख्यांचा अभ्यास सुरू केला. इतकेच नव्हे तर शेवटी लोकांनी पवित्र शास्त्र ग्रंथांच्या अभ्यासाकरिता खास शाळांचे संघटन केले. लोक शब्दावध दिवशी (शनिवारी) शास्त्रभ्यास प्रार्थना व देवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमू लागले. सभास्थानातील त्यांच्या सभांमधूनही ते पवित्र धर्मग्रंथांचे अध्ययन करू लागले आणि पुष्कळ लोक येण्या मर्शीहाची वाट पाहू लागले.

पाश्यांवर जगात जगज्जेता अले व्हांडर या सम्राटाने ग्रीसवर ताबा मिळवला आणि पुढे अल्पावधितच संपूर्ण जग काबीज केले. ग्रीक भाषा आणि ग्रीक संस्कृती यांचा जगातील अनेक भागात त्याने प्रसार केला. पुढे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य विभागले गेले. आणि लवकरच दुसऱ्या साम्राज्याचा (रोमन) उदय होऊन त्याने तत्कालिन ज्ञात जगातील बहुतांश भाग आपल्या कावूत आणला. यहूदी लोक राहात असलेला पॅलेस्ताईन प्रांत सुद्धा यात समाविष्ट होता. नवीन रोमन सत्ताधिकारी स्वाभावतःच क्रूर आणि कठोर होते. तर यहूदी लोक गर्विष्ट आणि मगरुर होते. अशा क्लेशकारक संबंध असलेल्या परिस्थितीमध्ये पुष्कळ यहूदी लोक तारणारा (मशीहा) आपल्याच आयुष्यकालात याचा म्हणून आतुरतेने वाट पाहात होते. कारण ते केवळ देव आणि देवाच्या वचनाप्रमाणे येणारा तारणारा (मशीहा) यांच्याच अनुशासनात राहू इच्छित होते. मशीहाद्वारे सर्व जगाचे तारण करण्याचे देवाने योजले होते मात्र हे यहूदांना समजत नन्से. देव त्याच्या योजनेप्रमाणे केवळ यहूदांनंच, मशीहाद्वारे जगापासून सोडविणार होता आसा त्यांचा दावा होता. देव आपला (मशीहा) तारणारा पाठवून देणार असल्याने कांही यहूदी खूब असत. पण उरलेल्या यहूदांनी नवीन राज्याची स्थापना करण्यासाठी देवाला "साहाय्य" करण्याचे ठरविले. अशा विचाराच्या यहूदांना "जिलोत" असे म्हणत. हे "जिलोत" रोमी लोकांशी वारंवार झागडण्याचा प्रयत्न करीत. एवढेच नव्हे तर अशा प्रसंगी जे यहूदी रोमी, लोकांशी हातमिळवणी करीत त्यांनाही ते ठार करीत.

यहूदांचे धार्मिक पंथ

ख्रि. पू. पहिल्या शतकामध्ये मोशेचे नियमशास्त्र यहूदी लोकांसाठी अतिशय महत्वाचे बनले होते. त्याचा ते अभ्यास करीत तसेच त्यावर ते वादविवादी करीत असत. वैगवेगळ्या दृष्टिकोनातून लोक नियमशास्त्राचा अर्थ समजावू घेत

असत, एवढच नव्हे तर पुष्कळ यहूदी लोक ह्या नियमशास्त्राकरिता आपला प्राण देण्यासाठी ही तथार असत. यहूदी लोकांमध्ये धार्मिक विचारसंसारीनुसार तीन प्रमुख गट असत आणि त्या प्रत्येक धर्म गटात त्यांचे स्वतःचे शास्त्री (कायदेतज्ज्ञ किंवा कायदेपंडित) असत.

सदूकी

यहूदी धर्मातील एक पंथ सदूकी या नावाने ओळखला जातो. दाविदाच्या काळातील प्रमुख याजक सादोक याच्या नावावरून कदाचित हे नाव आले असावे असे दिसते, कारण पुष्कळसे. याजक आणि अधिकारी हे सदूकी पंथाचे होते. सदूकी पंथीय लोक कोणत्याहि धार्मिक बाबींचे आधार भूत प्रमाण म्हणून केवळ (मोशेच्या पाच पुस्तकास) नियमशास्त्रासच मानीत असत. कारण त्यांमध्ये याजक आणि अपणे यांविषयी पुष्कळ गोष्टींचे शिक्षण व सूचना आहेत. पंतु 'मरणानंतरचे जीवन' यासंदर्भात मोशेच्या नियमशास्त्रात कोणतेही शिक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे सदूकी पंथाचे लोक 'पुनरुत्थानावर' विश्वास ठेवीत नाहीत.

परुशी

यहूदी धर्मातील दुसऱ्या पंथास परुशी असे नाव आहे, (हिंबू) इत्री या शब्दाचा अर्थ, (फोड करणे) "स्पष्ट करणे" किंवा "वेगळे करणे" असा आहे. त्या अर्थावरून परुशी हा शब्द प्रचारात आलेला आहे. परुशी लोक मोशेच्या नियम शास्त्राचा उलगडा करून सामान्य लोकांस शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असत. मोशेच्या काळाशी अनुरूप अशी एक तोंडी, अलिखित प्रथा (रुढी) असल्याचे मान्य करणारा व त्यावर विश्वास ठेवणारा हा पंथ आहे. प्रत्येक पिढीतील लोकांस मोशेच्या नियमशास्त्रचे त्यांच्या गरजेप्रमाणे अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य आहे. असा या पंथाच्या लोकांचा विश्वास आहे. याचाच अर्थ हा पंथ केवळ मोशेच्या नियमशास्त्रास प्रमाण न मानता, संदेश्यांची पुस्तके, पवित्र ग्रंथालेख आणि त्यांच्या रुढी परंपरा यांनाही मानतो. रुढी परंपरा आणि मोशेचे नियमशास्त्र कोटेकोर पणे पालण्याचाते प्रयत्न करीत असत. आपण काय खातो किंवा आपण कशाला स्पर्श करतो अशा लहान बाबतीही ते अतिशय दक्ष असत. तसेच हात धुणे आणि स्नान करणे याही बाबतीत ते फार काळजी घेत. शिवाय मृत्युनंतर माणसे जिवंत केली जातात याच्यावर त्यांचा विश्वास असे. कारण बन्याचशा संदेश्यांच्या लिखाणवरून ह्या गोष्टीला दुजोरा मिळत असे

एसेनेस

यहूदी धर्मपंथातील तिसऱ्या प्रमुख पंथाचे नाव एसेनेस होते. यरूशलेमातील बरेच याजक देवाच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगत नसत; शिवाय रोमी लोकांनी असे बरेच याजक नेमले होते की ज्यांची पात्रता मोशेच्या नियमशास्त्रास अनुसरून नव्हती. त्यामुळे यरूशलेम येथे अशा याजकांकडून होत असलेली उपासना व अपणे ही योग्य रीतीने होत नसल्याचे त्यांना जाणवत असे. म्हणून एसेनेस या पंथाचे लोक यहूदीयाच्या वाळवंटी रानाकडे वस्तीस गेले. ते उपास व प्रार्थना करीत. आणि देव, मशीहा (तारणारा) पाठवून मंदिराचे व याजकत्वाचे शुद्धीकरण करील असा त्यांचा विश्वास होता आणि यांचं घटनेची ते आतुरतेने बाट पाहात असत.

नवा करार

देवाने आपल्या योजनेस आरंभ केला होता. एका विशेष राष्ट्राची त्याने त्यासाठी निवड केली होती. देवाचा न्याय व चांगुलपणा (दद्या) समजपणाची तयारी व्हावी म्हणून देवाने त्या राष्ट्रातील लोकांशी करार केला होता. अधिक चांगल्या नवीन करारावर आधारित पूर्ण आध्यात्मिक 'राज्य' स्थापन करून जगाला आशीर्वादित करण्याची देवाची योजना होती. ती योजना संवेदे आणि गवई यांच्यामार्फत लोकांना प्रकट केली होती आणि ह्या योजनेची सुरुवात 'वचनदत्त' मशीहाच्या आगमनापासून होणार होती. कारण संदेश्यानी मशीहाच्या आगमनाची भाकिते, सविस्तरपणे कथन केलेली होती. म्हणजे मशीहाचा जन्म कोठे होईल, तो कोणत्या प्रकारचा माणूस असेल आणि त्यास कोणत्या प्रकारची जबाबदारी पार पाडावी लागेल याचा पूर्ण तपशील त्यात निवेदन करण्यात आलेला होता. आणि त्यानुसार मशीहाने येऊन नव्या करारास आरंभ करण्याचा समय आला होता.

देवाचा नवीन करार कसा प्रकट करण्यात आला याचा तपशील नव्या करारातील लिखाणात दिलेला आहे. तसेच त्या कराराची अंमलबजावी येशु द्विस्त (देवाचा 'अभिषिक्त' किंवा 'मशीहा') याने कशी केली याचेही विवेचन ह्यात केलेले आढळते. त्यामुळे देवाचा हा 'नवीन करार' सर्व लोकांसाठी आहे अशी शिक्कवण नव्या करारातील लिखाणाकडून आपणास मिळते. देवाच्या ह्या कृपादानाचा पहिल्या शतकातील लोकांनी कसा स्वीकार केला आणि ते ह्या नव्या

कराराच्या एक अविभाज्य भाग म्हणून कसे गणले गेले, या सर्वांचे विवेचन यामध्ये केलेले आहे. याच्याशिवाय देवाच्या लोकांनी ह्या जगत राहत अस्तांना कोणकोणत्या गोष्टींची खबर दारी घावी, याविषयीच्या विस्तृत सूचना व मार्गदर्शन ह्या लिखाणात दिलेले आहे. ह्या भूतलावरील सर्व अर्थपूर्ण जीवनसाठी व मृत्युनंतरच्या अनंतकालिक जीवनसाठी देव जे जे आशीर्वाद देण्याचे वचन देतो त्याचे ही वर्णन या लिखाणमधून आढळते.

नव्या कराराच्या लिखाणात सत्तावीस वेगवेगळ्या पुस्तकांचा समावेश असून सुमारे आठ वेगवेगळ्या लेखकांनी ती लिहिली आहेत. पहिल्या शतकातील जग हे सामान्यपणे ग्रीक भाषा बोलत असल्यामुळे ह्या सर्व लेखकांनी आपले लिखाण ग्रीक भाषेत लिहिले होते. त्यातील एकूण लिखाणापैकी निम्याहून अधिक लिखाण चार 'प्रेषितांनी' (आपले खास प्रतिनिधी; मदतनीस म्हणून येशूने निवडलेली माणसे) केलेले होते. ह्या जगातील जीवनकाळामध्ये बारा शिष्यांपैकी तिथे (मत्य, योहान, व पेत्र) हे येशूचे अगदी जबल्चे अनुयायी होते आणि पौल हा चौथा लेखक, याला येशूने नंतरच्या काळात अदभुत रीतीने दर्शन देतो शिष्य होण्याकरिता निवडले होते.

"शुभर्वत्माने" म्हटलेल्या चार पुस्तकांमध्ये येशूचे जीवन आणि मृत्यु यांचा वृत्तांत दिलेला आहे. सामान्यपणे ह्या पुस्तकात येशूची शिकवण, येशूचा ह्या भूतलावरील अगमनाचा उद्देश व येशूच्या जीवनातील केवळ ऐतिहासिक घटना तसेच त्याच्या कुसाचवरील मृत्युचा बोधार्थ यावर विशेष भर दिलेला आहे. विशेष करून योहानाने लिहिलेले शुभर्वत्मान या चौथ्या पुस्तकाच्या बाबतीत हे अधिक सत्य आहे. मात्र पहिली तीनही 'शुभर्वत्माने' आशयाच्या बाबतीत एकमेकांशी बरीच मिळती जुळती आहेत असे दिसेल खरे तर एका पुस्तकातील बराचसा तपशील पुढील एका किंवा दोहीही शुभर्वत्मानात आढळतो. तथापि, प्रत्येक लेखक वेगवेगळ्या वाचकांसाठी लिहीत असून प्रत्येकाच्या उपदेशामध्ये किंचितसा फरक असल्याचे जाणवते.

चार शुभर्वत्मानानंतर 'प्रेषितांची कृत्ये' हे पुस्तक असून येशूच्या मृत्युनंतरच्या घटनांचा इतिहास त्यात समाविष्ट केलेला आहे. या पुस्तकामध्ये देवाने सर्व लोकांसाठी देऊ केलेले प्रीतीचे दान, आणि त्या दानाची येशूच्या शिष्यांनी जगभर केलेली घोषणा हे सविस्तर लिहिलेले आहे. तसेच सुवार्तेची घोषणा, तिचा प्रसार आणि पालेस्टाईनसह रोमन जगतात ख्रिस्ती विश्वासाचा स्वीकार; या सबंधीचा वृत्तांत वर्णन केलेला आहे. 'प्रेषितांची कृत्ये' हे पुस्तक संत लूकाने लिहिलेले असून त्याने या पुस्तकात नमूद केलेल्या सर्व घटनांचा तो साक्षीदार होता. लूक हा तिसऱ्या शुभर्वत्मानाचाही लेखक होता. त्याने या दोन पुस्तकांचा तार्किकदृष्ट्या एकच सलग भाग बनवला. असून येशूच्या जीवन वृत्तांतानंतर प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात त्याचा नैसर्गिक उत्तरार्थ दाखविला आहे.

'प्रेषितांची कृत्ये' या पुस्तकाच्या पाठोपाठ अनेक फारांचा संग्रह असून यातील कांही पत्रे व्यक्तीना तर कांही पत्रे ख्रिस्ती मंडळ्यांना उद्देशून लिहिलेली आहेत. पौल व पेत्र यां सारख्या येशूच्या शिष्यांतील नेत्यांकडून ही पत्रे पाठविली गेलेली होती. तत्कालिन लोकांना समस्याना तोंड देताना त्या सोडताना मदत व्हावी या उद्देशाने ही पत्रे लिहिली आहेत. ह्या पत्रांचे प्रमुख उद्देश, लोकांना बंधुजनांबद्दल माहिती सादर करणे, त्यांच्या चुका दुरुस्त करणे, वेगवेगळ्या व्यवहारांच्या बाबतीत शिकवण देणे, त्याना उतेजन देणे, असे आहत. ज्यांच्या नावाने ही पत्रे लिहिली आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर सर्व ख्रिस्ती लोकांना त्यांच्या जीवनसाठी, विश्वासासाठी आणि जगातील त्यांच्या एकूण जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी ही लिहिली आहेत.

मात्र नव्या करारातील शेवटचे पुस्तक "योहानाला झालेले प्रकटीकरण" हे मात्र इतर पुस्तकां पेक्षा वेगळे आहे. या पुस्तकाचा लेखक, योहान याला झालेला दृष्टींत वर्णन करताना त्याने वापरलेली भाषा बरीच अलंकारिक आहे. यात आलेल्या बहुतांश आकृति आणि प्रतिमा ह्या जुळ्या करारातून घेतलेल्या आहेत. जुळ्या कराराशी याची तुल नात्मक पडताळणी केल्यास त्यांचा अर्थ अधिक चांगला व सपष्ट कळू शकेल. येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली, देवाच्या सामर्थ्याने सैतानाच्या सर्व दुष्ट शक्तींवर आपलाच अंतिम विजय आहे, हे महान अभिवचन सर्व ख्रिस्ती लोकांना या पुस्तकाद्वारे मिळते.

बायबल आणि आजचा वाचक

पक्त्रिं शास्त्रातील पुस्तके ही हजारो वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा भिन्न संस्कृति असलेल्या लोकांसाठी लिहिली होती हे आजच्या वाचकाने लक्षात ठेवावे. सामान्यपणे हे लिखाण केवळ "सार्वांत्रिक सत्ये" असलेल्या जीवन मूल्यांवर लक्ष

केंद्रित करतात. तथापि स्पष्टीकरणाकरिता वापरलेले कांही ऐतिहासिक तपशील, उदाहरणे किंवा संदर्भ समजून घेण्यासाठी त्यांचा काळ आणि त्यांची संस्कृति यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. उदा. येशूने, शेतात बी पेरेणाराची गोष्ट सांगितली, त्या शेतातील जमीन ठिकाठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराची होती. परंतु त्या सर्व जमिनीतील भिन्न भिन्न प्रकाराच्या तंत्रोत्तर अवस्था आजच्या वाचकाला अपरिचित असू शकतील तरी सुध्दा उदाहरणाच्या साहाय्याने येशूने शिकविलेला धडा आजही सर्व ठिकाणच्या सर्व लोकांसाठी अगदी समर्पकपणे लागू असल्याचे विसून येईल.

पवित्र शास्त्रकालिन जग हे आजच्या वाचकांसाठी विचित्र, अपरिचित किंवा परके वाटू शकेल. कारण तत्कालिन लोक त्यांचे रीतीरिवाज, त्यांच्या प्रवृत्तिं किंवा त्यांच्या बोलीभाषेची पद्धत अपरिचित किंवा परकीया वाटणे साहजिक आहे. तरीही त्यांचे मूल्यमापन 'आज'च्या परिमाणाने करणे तितकेसे तक्रसंगत होणार नाही; तर 'तो' समय आणि 'तें' ठिकाणे यांच्याच परिमाणाने त्यांचे मूल्य मापन करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की पवित्र शास्त्र हे विज्ञानशास्त्रप्रमाणे लिहिलेले पुस्तक नाही उलट ते ऐतिहासिक घटनांचे तपशीलवार वर्णन करून त्या घटनांतून मानव प्राण्यासाठी असलेला बोधार्थ सर्व लोकांस सादर करण्यासाठी लिहिलेले आहे. 'पवित्र शास्त्र' जे जे शिकविते त्यांमध्ये विज्ञानशास्त्राच्या कक्षेबाहेर (आवाक्याबाहेर) असलेल्या अनेक सार्वत्रिक सत्यांचा समावेश आहे, आणि पवित्र शास्त्राची ती शिकवण आजच्या युगातही तितक्याच समर्पकपणाने लागू पडत असल्याचे दिसते कारण ती मनुष्यप्राण्याची 'मूलभूत आध्यात्मिक गरज हाताळीत असते. आणि मनुष्यप्राण्याची "मूलभूत आध्यात्मिक" गरज ही कधीही बदलत नसते.

जो कोणी सहेतुकपणे (जाणीवपूर्वक) पवित्र शास्त्राचे वाचन करील तर, अनेक बाबतीत त्याचा फायदा झाल्याचे त्याला जाणवेल. एकतर त्याला प्राचीन जगाचा इतिहास आणि संस्कृति यांचे ज्ञान संपादन करता येईल, येशू ख्रिस्त आणि त्याची शिकवण, शिवाय त्याचा शिष्य होणे म्हणजे काय अशा अनेर बाबी हे त्याला समजू शकतील. इतकेच नव्हे तर त्याला मूलभूत आध्यात्मिक दृष्टि प्राप्त होऊन आनंदी गतिमान जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे अनेक व्यवहारी धडे त्याला शिकवयास मिळतील. याव्यतिरिक्त जीवनातील सर्वात कठीण समजल्या जाणून्या समस्यांना सहज उत्तरे मिळू शकतील. या आणि अशा अनेक चांगल्या कारणामुळे पवित्र शास्त्र वाचन तुमच्या फायद्याचे ठेरेल इतकेच नव्हे तर, अधिक मोकळ्या मनाने आणि चौकसबुधिद्दने जर तुम्ही पवित्र शास्त्राचे वाचन केले तर निश्चितपणे तुमच्या जीवनासाठी देवाची काय इच्छा आहे हेही तुम्हास समजू शकेल.

License Agreement for Bible Texts

World Bible Translation Center
Last Updated: September 21, 2006

Copyright © 2006 by World Bible Translation Center
All rights reserved.

These Scriptures:

- Are copyrighted by World Bible Translation Center.
- Are not public domain.
- May not be altered or modified in any form.
- May not be sold or offered for sale in any form.
- May not be used for commercial purposes (including, but not limited to, use in advertising or Web banners used for the purpose of selling online add space).
- May be distributed without modification in electronic form for non-commercial use. However, they may not be hosted on any kind of server (including a Web or ftp server) without written permission. A copy of this license (without modification) must also be included.
- May be quoted for any purpose, up to 1,000 verses, without written permission. However, the extent of quotation must not comprise a complete book nor should it amount to more than 50% of the work in which it is quoted. A copyright notice must appear on the title or copyright page using this pattern: "Taken from the HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™ © 2006 by World Bible Translation Center, Inc. and used by permission." If the text quoted is from one of WBTC's non-English versions, the printed title of the actual text quoted will be substituted for "HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™." The copyright notice must appear in English or be translated into another language. When quotations from WBTC's text are used in non-saleable media, such as church bulletins, orders of service, posters, transparencies or similar media, a complete copyright notice is not required, but the initials of the version (such as "ERV" for the Easy-to-Read Version™ in English) must appear at the end of each quotation.

Any use of these Scriptures other than those listed above is prohibited. For additional rights and permission for usage, such as the use of WBTC's text on a Web site, or for clarification of any of the above, please contact World Bible Translation Center in writing or by email at distribution@wbtc.com.

World Bible Translation Center
P.O. Box 820648
Fort Worth, Texas 76182, USA
Telephone: 1-817-595-1664
Toll-Free in US: 1-888-54-BIBLE
E-mail: info@wbtc.com

WBTC's web site – World Bible Translation Center's web site: <http://www.wbtc.org>

Order online – To order a copy of our texts online, go to: <http://www.wbtc.org>

Current license agreement – This license is subject to change without notice. The current license can be found at: <http://www.wbtc.org/downloads/biblelicense.htm>

Trouble viewing this file – If the text in this document does not display correctly, use Adobe Acrobat Reader 5.0 or higher. Download Adobe Acrobat Reader from:
<http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html>

Viewing Chinese or Korean PDFs – To view the Chinese or Korean PDFs, it may be necessary to download the Chinese Simplified or Korean font pack from Adobe. Download the font packs from:
<http://www.adobe.com/products/acrobat/acrasianfontpack.html>